

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन  
योजनेतर्गत अनुसूचित जमातीच्या  
लाभार्थ्याकरीता सन २०१८-१९ या  
आर्थिक वर्षासाठी निधी वितरीत  
करणेबाबत...  
(लेखाशिर्ष २२३५ सी१७२)

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१८ / प्र.क्र.१५८/ कार्यासन.६  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
दिनांक : -२९ सप्टेंबर, २०१८.

### वाचा -

- १) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष विभाग क्र.विसये २०१०/प्र.क्र.१७५/ विसये-२, दि.२६.१०.२०१०.
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अर्थसं-२०१८ /प्र.क्र.६९ / अर्थ-३, दि.०२.०४.२०१८.
- ३) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.पुरक-२०१८ /प्र.क्र.९५ / अर्थ-३, दि.२७.०७.२०१८
- ४) सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाची नस्ती क्र.विसये-२०१८/प्र.क्र.११६/विसये

### शासन निर्णय-

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याकरीता सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जुलै, २०१८ च्या विधानमंडळ अधिवेशनात मागणी क्र. टी-५, २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२-समाजकल्याण, ७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना, (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२)(०१) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, लेखाशिर्ष (२२३५ सी१७२), ५०-इतर खर्च या लेखाशिर्षाखाली रु.१११३४.०० लाख इतका निधी पुरक मागणीद्वारे अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे. वित्त विभागाने सदर निधीपैकी ७० % मर्यादेत निधी वितरीत करण्यास संदर्भीत शासन परीपत्रक, वित्त विभाग दि.०२/०४/२०१८ व दि.२७/०४/२०१८ मध्ये नमूद अटींच्या अधिन राहुन मान्यता दिलेली आहे.

यानुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने वाचा क्र.४ येथील नस्तीवर प्रस्तावित केल्यानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी लेखाशिर्ष (२२३५ सी१७२) ५०-इतर खर्च या लेखाशिर्षाखाली रु. ७७९३.८० लाख (अक्षरी रूपये सत्याहत्तर कोटी त्र्यानव लाख ऐशी हजार फक्त) इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) वितरीत करण्यास मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

२. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. नियंत्रण अधिकारी / विभागप्रमुख यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन मंजूर आराखडयानुसार याच वर्षात सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक; संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास; आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या ९० तारखेपर्यंत पाठवणेबाबत दक्षता घ्यावी.

३. विभाग प्रमुख व नियंत्रण अधिकारी यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी घटक कार्यक्रम क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर संनियंत्रण ठेवता येईल.

४. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतुन फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनाच लाभ देण्यात येईल याची दक्षता घ्यावी.

५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या वाचा क्र.२ व ३ अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये, तसेच वित्त विभाग, अनौपचारिक संदर्भ क्र.७७/अर्थ१९, दि.१४/०८/२०१८अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१८०९१७१२०३३९९५२४ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

रविंद्र दि.औंटे

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे
३. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
४. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / ठाणे / अमरावती.
५. जिल्हाधिकारी, सर्व जिल्हे
६. वित्त विभाग ( अर्थसंकल्प- १९ ), मंत्रालय, मुंबई.
७. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा मजला, विधानभवन, मुंबई.
८. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
९. कार्यासन क्र.१२, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.